

लताः JĀĀN. 3, 102. लतचैको ऽपि Ind. St. 9, 33. कन्या सलताम् PĀNĀT. V, 84. — 5) Schein, Verstellung (व्यास) TRIK. 3, 3, 440. H. 378. H. an. MED. लतमुत् sich schlafend stellend MRĀĀH. 48, 25, v. l. — Vgl. परी, रति, वि und लह्य.

लतक 1) adj. (von लतय्) indirect bezeichnend (nicht benennend), elliptisch —, metonymisch ausdrückend: अभिधादित्रयोपाधिवैशिष्ट्यात्त्रिविधो मतः । शब्दे ऽपि वाचकस्तद्व्यञ्जको व्यञ्जकस्तथा ॥ SĀH. D. 31. Verz. d. Oxf. H. 246, a, No. 619. — 2) m. N. pr. zweier Männer RĀĀ-TAR. 8, 913. 2178. — 3) n. = लत hundredtausend: पदातीनां त्रिलतकम् PĀNĀ-TAR. 1, 4, 51. 2, 4, 32.

लतर्षा (von लतय्) UṅĀDIS. 3, 7. 1) m. a) = लतम् Ardea sibirica ĀDDAR. im ĀKDR. — b) N. pr. eines Mannes RĀĀ-TAR. 3, 383. = लतम् (Rāma's Bruder) H. an. 3, 223. VIṢVA bei UḠĒVAL. zu UṅĀDIS. 3, 7. HARIV. 2331. 2333 (dio neuere Ausg. richtig लतम्). — 2) f. या a) Ziel: सिद्धिं पश्यति लतणाम् HARIV. 11841. — b) eine indirecte Bezeichnung, eine elliptische, metonymische Ausdrucksweise SĀH. D. 11. 13. 252. 269. BUĀSHĀP. 81. VEDĀNTAS. (Allah.) No. 102. fgg. Schol. zu KĀTJ. Ā. 17, 3. 621, 23. 730, 4. चमसशब्देन लतणया तत्स्था श्रप उच्यते 740, 13. 763, 9. SARVADARĀCANAS. 50, 10. 13. 172, 7. fgg. 173, 2. fgg. KUSUM. 20, 4. WEBER, RĀMAT. Up. 337. Schol. zu P. 4, 3, 70. SIDDH. K. zu 69. Vgl. श्रवणलतणा, उपादान, जललतणा, ज्ञान, भाग, लतणा, सामान्य. — c) = लतम् das Weibchen der Ardea sibirica MED. n. 76. SUĀR. 1, 317, 11. das Weibchen der Gans Schol. zu Uṅ. 3, 7. — d) N. pr. einer Apsaras VĀPI beim Schol. zu H. 183. MBH. 1, 4818. HARIV. 12472. 14163 (लतम् ed. Calc.). — 3) n.; am Ende eines adj. comp. f. या ĀCV. Ā. 2, 14, 18. KĀTJ. Ā. 16, 4, 6. MBH. 13, 3443. 14, 1190. fgg. RAGH. 19, 55. KATHĀS. 5, 31. BHĀG. P. 2, 4, 22. 6, 19, 6 u. s. w. ई Verz. d. Oxf. H. 220, a, No. 527. a) Merkmal, Zeichen, Charakter, Attribut (häufig sg. in collect. Bed., z. B. M. 6, 44. 8, 261. VĀRĪH. BRH. S. 56, 31. 61, 1. 63, 1. 68, 108. 78, 18. 79, 1. 84, 2); daher Marke, Strich (शङ्क), bos. die auf der Opferstätte gezogenen Linien, Stichwort u. s. w.; = चिह्न AK. 1, 1, 2, 18. TRIK. 3, 3, 258. H. 106. an. 3, 222 (wo लतणो st. लवणो zu lösen ist). MED. HALĀJ. 1, 45. VIṢVA a. a. O. Nir. 1, 1. इष्टकाः पृथग्लतणाः KĀTJ. Ā. 16, 4, 6. 8, 3. GOBH. 1, 1, 10. कृत 2, 1, 3. 3, 6. 4, 2, 1. 3. एतदादकृतस्य लतणो ष्मशानस्य ĀCV. GRH. 4, 1, 15. KAUC. 80. 137. तल्लं ĀNĀH. Ā. 1, 16, 6. पुरस्ताल्लतणा, उपरिष्ठाल्लतणा ĀT. BR. 1, 7, 2, 18. fg. देवताल्लतणा यावानुवाक्याः die J. und A. haben die Götternamen (ihre Stellung am Anfange oder am Ende) zum Merkmal ĀCV. Ā. 2, 14, 18. fg. द्रव्य 0 KĀN. 1, 1, 15. निम्नैर्लतणैर्पुक्ताः M. 11, 53. वीज-लतणाल्लतित 9, 35. MBH. 3, 2680. नृपलतणान्वित R. 1, 4, 31. न च मां र-लतसे वीर किमिदं प्रूरलतणाम् R. 5, 36, 18. MBH. 78. ĀK. 71, 12. 102, 17. कार्यसिद्धेः RAGH. 10, 6. 19, 47. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलतणाम् Spr. 97. 481. 2935. KATHĀS. 34, 71. 61, 38. RĀĀ-TAR. 1, 189. 2, 146. BHĀG. P. 5, 20, 38. प्रुभ 0 adj. R. 1, 1, 13. 2, 21, 39. 24, 36. 52, 1. KATHĀS. 23, 54. 43, 348. कल्याण 0 29, 161. पुण्य 0 KUMĀRAS. 5, 73. रथं च कपिललतणाम् MBH. 1, 2277. पोटा स्त्रीपुंसलतणा AK. 2, 6, 1, 15. H. 532. पुरुष 0 MBH. 5, 7527. स्त्रीणाम् 7528. लतणो लतणो नैव वदनं वदनेन च Geschlechtstheile 13, 2303. शरा वरिष्णालतणाः gekennzeichnet so v. a. versehen mit R. 3,

26, 22. 6, 80, 30. अशनीश्च मेघवरिष्णालतणाः MBH. 3, 1791. भुजदण्डयुग्मं गाण्डीवलतणाम् BHĀG. P. 1, 13, 13. तुल्याभिजनलतणा R. 5, 19, 32. ein glückliches Merkmal, günstiges Zeichen ĀCV. GRH. 1, 3, 3. 4. ĀNĀH. GRH. 1, 5. M. 3, 4. 4, 68. 158. 7, 77. MBH. 1, 5905. 4, 70 (sg. st. pl.). R. 1, 1, 27. RĀĀ-TAR. 3, 485. AK. 3, 4, 14, 84. BRAHMA-P. in LA. (III) 50, 6. DAĀK. in BENF. Chr. 197, 11. 13. द्वात्रिंशल्लतणोपेत HIR. 99, 7. ad VET. 3, 16 (LA. III). Lot. de la b. l. 616. 0 षष्ठ seiner guten Zeichen verlustig gegangen, in's Unglück gerathen, unglücklich JĀĀN. 3, 217. विगत 0 dass. KATHĀS. 23, 142. कृत 0 dass. MĀRK. P. 50, 95. Symptom einer Krankheit Verz. d. Oxf. H. 312, a, No. 743. सृष्टिः सन्निपलतणा durch Kürze sich kennzeichnend, in aller Kürze angegeben M. 1, 41. चोदनाल्लतणो ऽर्थो धर्मः ĀAIM. 1, 1, 2. — b) nähere Bestimmung, Definition M. 1, 112. fg. 8, 406. RV. PRĀT. 13, 12. SUĀR. 1, 2, 3. 2, 17, 10. सर्व परवशं दुःखं सर्वमा-त्मवशं सुखम् । एतद्विद्यात्ममासेन लतणो सुखदुःखयोः ॥ Spr. 4828. SĀH. D. 3, 4. 17. fg. Schol. zu ĀK. 60, 11. SARVADARĀCANAS. 5, 7. 46, 19. 60, 15. 78, 20. 104, 9. fgg. तत्र (in KĀNĀDA's System) उद्देशो लतणो परीता चेति त्रिविधास्य शास्त्रस्य प्रवृत्तिः 21. 105, 17. 106, 1. fgg. — c) Bezeichnung so v. a. Name TRIK. 1, 1, 117. 3, 3, 258. H. an. MED. VIṢVA bei UḠĒVAL. पयोस्तिष्ठति लतणम् । लोके धाता विधाता च MBH. 1, 2614. त्रयं ब्रह्म ऋग्यजुःसामलतणाम् M. 1, 23. ककुत्स्थ इत्याकितलतणो ऽभूत् RAGH. 6, 71. MBH. 23. निमेषलतणामत्यल्पकालम् Schol. zu NAISH. 22, 41. — d) Erscheinungsform, Art, Species H. 1376. दश लतणानि धर्मस्य M. 6, 93. दशकं धर्मलतणाम् 92. 94. दशलतणयुक्त 12, 4. संधिर्ज्ञेयो द्विलतणाः 7, 163. 12, 31. fgg. कर्मणा अग्निहोत्रादिलतणो so v. a. erscheinend als ĀK. zu BRH. ĀN. Up. S. 303. BHĀG. P. 5, 13, 6. भक्तिर्नवलतणा sich auf neunfache Weise äussernd 7, 3, 24. — e) Ziel, Richtung, Hindeutung auf P. 1, 4, 84. 90. 2, 1, 14. 3, 3, 8. AK. 3, 4, 33 (33), 6. इल्लतणो गुणवृ-द्धि so v. a. betreffend, sich beziehend auf P. 1, 1, 5. Sch. मनुष्यलतणो लु-वर्थे 1, 2, 52. VĀRT. 3, Sch. Schol. zu AV. PRĀT. 4, 122. पुराणं दशलतणाम् so v. a. behandelt Zehnerlei BHĀG. P. 2, 9, 43. द्वादशलतणा मीमासा Verz. d. Oxf. H. 220, a, No. 527. वृद्धा पूना लल्लतणाश्चेदेव विशेषः nur diese be-treffend P. 1, 2, 65. तत्सकलं धर्मलतणाम् so v. a. fällt unter den Begriff des Rechts JĀĀN. 1, 6. — f) Wirkung, Einfluss: प्रत्ययलोपे प्रत्ययल-तणाम् P. 1, 1, 62. VOP. 3, 45. नायं स्वरः प्रत्ययलतणो भवति P. 6, 1, 197, Sch. — g) Veranlassung, Gelegenheit: सर्वथा सर्वभूतानां नास्ति मृत्युर-लतणाः । त्व त्वं रूपे मैथिलीकृतलतणाः ॥ R. 6, 93, 19. यात्रा 0 Spr. 4231. पुनरपीममर्थं लब्धलतणो पयोपपन्नैरुपायैः साधयिष्यति DAĀK. 133, 4. — Vgl. श्र 0 (n. Mangel an Kennzeichen, — an einem Kriterium PAT. bei GOLD. MĀN. 50. adj. ohne schöne Zeichen, hässlich KATHĀS. 40, 29), उ-त्तर 0, कृत 0 (gekennzeichnet R. 3, 36, 9. glückliche —, gute Zeichen an sich tragend MBH. 2, 1350. R. GORR. 2, 7, 4. betreffend, sich beziehend auf: आयुधानां पुराणानामादानकृतलतणा मतिः HARIV. 5031. कथाः प्रु-भाः । चक्रतुर्वेदसंबद्धास्तत्कृतलतणाः MBH. 13, 1781. veranlasst R. 6, 93, 9), दशलतणा, देवलतणा, निर्लतणा, पञ्च 0, प्रति 0, प्रमाण 0, राज 0, वि 0, सु 0.

लतणकं am Ende eines adj. comp. (f. 0 षिका) = लतण Merkmal: पूर्वोक्तलतणिका Ind. St. 8, 299, 6. 7. — Vgl. दश 0.

लतणज्ञ adj. die Zeichen (am Körper) zu deuten verstehend R. GORR.